

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): नागपुर रेल्वे P.S. (पोलीस ठाणे): वडनेरा Year (वर्ष): 2016
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0201 System Date and Time (ससिस्टम दिनांक और समय): 15/12/2016 18:56 वाजता
Original Date and Time (वास्तविक दिनांक और समय): 15/12/2016 18:56 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३२४
2	भारतीय दंड संहिता १८६०	३२५

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):
1 Day (दिवस): गुरुवार Date from (दिनांक पासून): 15/12/2016 Date To (दिनांक पर्यंत): 15/12/2016
Time Period (कालावधी): प्रहर ५ Time From (वेळेपासून): 12:30 तास Time To (वेळेपर्यंत): 12:30 तास
(b) Information received at P.S. (माहिती मिळाल याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 15/12/2016 Time (वेळ): 18:46 तास
(c) General Diary Reference (रठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 021 Time (वेळ): 18:46 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार): मौखिक

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस ठाण यापासून दिशा व अंतर): पूर्व, 100 कि.मी. Beat No. (बिट क्र.):
(b) Address (पत्ता): रेल्वे स्टेशन धामणगाव, दाद-यावर ,
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (या पोलीस ठाण याच या हद्दीबाहेर असल यास त या पोलीस ठाण या नांव):

District (State) (जिल्हा हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): सौ. मंजूषा मजनु पवार
(b) Father's Name (का नाम):
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख/वर्ष): 1994 (d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (अदा केल याची तारीख): Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):
(g) Occupation (व्यवसाय):
(h) Address (पत्ता)

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	जळगाव आर्वी, धामणगाव रेल्वे, जि अमरावती, दत्तापूर, अमरावती ग्रामीण, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	जळगाव आर्वी, धामणगाव रेल्वे, जि अमरावती, दत्तापूर, अमरावती ग्रामीण, महाराष्ट्र, भारत

(i) Phone number (फफोन नं.): Mobile (मोबाइल सं.):

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (माहीत असलेल या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत ता):

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान पता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्तेचा प्रकार)	Property Type (सम्पत्ति के प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-)(मुल्य (रु. मध्ये)
1	इतर	इतर परिवहन	एक बांबूची लाठी	.00

10. Total value of property stolen (In Rs/-) (चोरीस गेलेल या मालमत्तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये):

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

वरील ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी बाई मजकूर हया दवाखन्यातून घरी जाण्याकरीता दादयावरून येत असतांना त्यांची मैत्रीण दिपमाला भोसले ही दादयावर भेटली फिर्यादी हया तिचे सोबत बोलत होती त्यावेळी नमुद आरोपीने त्यांना म्हटले की व्यागनमधील गव्हाचे पोते फोडले असे म्हणून हातातील काठीने फिर्यादी मजकूर यांना काठीने हातावर व उजवे कानाचे वर मारहाण करून जखमी केले व तिचे गावची दिपमाला भोसले हिला सुध्दा जखमी केले वरून गुन्हा कलम 324,325 IPC प्रमाणे दाखल करून पुढील तपास ASI/920 लढे हे करित आहेत.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमुद केलेल या कलमान् वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

(1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा): / or (या)

(2) Directed (Name of I.O.) ((तपास अधिका-याचे नाव)): BHASKAR Ramchandra Rank (हुद्दा): सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक LADE

No. (क्र.): POBN43191 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले)or (या)

(3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. ((गुन्हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा) पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant /informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची र्वाक्षरी)

Name (नाव): PANKAJKUMAR VINAY CHAKRE

Rank (हुद्दा): SI (Sub-Inspector)

14.

Signature / Thumb impression
of the complainant / informant
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

No. (क्र.): 81828

I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण)

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवले याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)

(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, वृं यंग आणि इतर तपशील

S. No. (अ.क्र)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्म मतारीख वर्ष)	Build (बांधा)	Height (cms) (उंची(सें.मी))	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच या खुण)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष		साधारण/मध् यम	163-157	गढ हाळ वर्ण	

Deformities / Peculiarities (वृं यंग / वैशिष्ट्ये)	Teeth (दात)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s)(सवयी)	Dress Habit (s) (पोषाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13
		केसाचा प्रकार सर्वसाधारण राखाडी	डोळयांचा प्रकार खोलगट		बाहेरील खालचा फुल पॅन्ट बाहेरील वरचा कुर्ता शर्ट

Language/Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole ((लिक)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा व यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)